

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे-१६



(यापुढील पत्रव्यवहारासाठी खालील क्रमांक व दिनांक याचा उल्लेख करावा.)

(जागेच्या व इमारतीच्या कायदेशीर मालकी हक्कांचे संदर्भ लक्षात न घेता अर्जदारास हे संमतीपत्र देण्यात येत आहे.)

बांधकाम चालू करण्याकरिता दाखला

सदरचा बांधकाम चालू करण्याचा दाखला आणि बांधकामाचे संमतीपत्र महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, सन १९६६ ची कलमे ४४/४५, मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम, सन १९४९ ची कलमे (सेक्षन्स) २५३ व २५४, व महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मलन व पुनर्विकास) अधिनियम १९७१ यातील तरतुदीप्रमाणे खालील अटींवर देण्यात येत आहे.

जा.क्र. झोपुप्रा/प्र.क्र.१४२/९३८९/२०१६
दिनांक- १२/०८/२०१६.

प्रति,

विकसक - मे. केदार असोसिएट्स,
३१०, नारायण पेठ, विजय टॉकिंज,
लक्ष्मीरोड, पुणे.

द्वारे



आर्किटेक्ट - आर्कि. ओंकार असोसिएट्स
२, तृप्ती अपार्टमेंट, रणजीत हॉटेलच्या समोर,
भंडारकर रोड, पुणे .

यांस--

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, सन १९६६ ची कलमे ४४ / ४५, मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम, सन १९४९ ची कलमे (सेक्षन्स) २५३ व २५४ व महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मलन व पुनर्विकास) अधिनियम १९७१ पुणे महानगरपालिका सीमेतील न.भु.क्र.१४९० (जुना सि.स.नं.१२८), फा.प्लॉ.क्र.१२८अ, कसबा पेठ, कागदीपुरा, पुणे येथील बांधकाम नकाशे मान्य करण्यासाठी झो.पु.प्रा. ला तुम्ही दि. ०५/०५/२०१६ रोजी पत्राने विनंती केली. त्यावरुन खाली लिहिलेल्या सर्व अटींवर व काही महत्त्वाच्या अटींवर तुम्हांस हे संमतीपत्र देण्यात येत आहे.

Sonawane
सर्वेक्षक,
झो.पु.प्रा. पुणे.

Amit
उप अभियंता (वर्ग - १)
झो.पु.प्रा. पुणे.

13/08/16
प्र.सहाय्यक संचालक नगररचना
झो.पु.प्रा., पुणे

अटी

१. सदरचे संमतीपत्रानंतर यापूर्वी संबंधित प्रस्तावासाठी दिलेली सर्व संमतीपत्रे रद्द समजावीत. तथापि त्यामधील अटी / शर्टी लागू राहतील.
२. संबंधी सुधारित विकास योजना आराखडा महाराष्ट्र सरकारने दि. ५/१/१९८७ या दिवशी मान्य केला आहे. तसेच प्रारूप प्रसिद्ध आराखडाशासनास मान्यतेस्तव सादर असुन त्यास अनुसरुन कामास काही उपसर्ग पोहोचत असल्यास अथवा हानी होत असल्यास त्या प्रित्यर्थ कोणत्याही प्रकारची भरपाई मागता येणार नाही. व ती देण्याची जबाबदारी झो.पु.प्रा. वर नाही.
३. ज्या प्लॉट्सवर नवीन इमारत बांधण्यात येणार आहे त्या इमारतीचे भोगवटापत्र मागण्यापूर्वी प्रत्येक विकसकाने इमारतीसमोर कंपाऊंड वॉलच्या आत वृक्ष संवर्धन कायदा १९७५ च्या तरतूदीनुसार झाडे लावून ती व्यवस्थीत वाढविण्याच्या दृष्टीने योग्य ती व्यवस्था व खबरदारी घ्यावी. त्याशिवाय Occupancy Certificate (भोगवटापत्र) मिळणार नाही. रस्त्यावरील झाडांना जरुर ते संरक्षण कुंपण अर्जदाराने करावयाचे आहे. मालकी हक्काबाबत व इतर कोणत्याही हक्काबाबत वाद निर्माण झाल्यास त्यास विकसक जबाबदार राहील.
४. कामगारांच्या सोयीसाठी जागेवर किमान पुरेशा संडास / मुता-या तात्पुरत्या स्वरूपाच्या बांधल्या पाहिजेत. तसेच सदर प्रकल्पाचे बांधकाम करतेवेळी कामगारांचे सुरक्षिततेचे अनुषंगाने योग्य ती उपाय योजना करण्याची जबाबदारी संबंधीत विकसकाची राहील.
५. सदर प्रकरणी मान्य ले-आऊट नकाशा वरील अटी / शर्टी बंधनकारक राहतील.
६. Slum Act १९७१ व झो.पु.प्रा.ची नियमावली, शासनाकडून वेळोवेळी प्राप्त निर्देशानुसार कार्यवाही करणे बंधनकारक राहील. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, झो.पु.प्रा. यांचे मान्यतेने अटी घालण्याचे अधिकार झो.पु.प्रा. कार्यालयास राहतील.
७. इको हौसिंग बाबत सर्व अटी बंधनकारक राहतील.
८. या बांधकामासाठी Rain Water Harvesting करून पावसाचे पाणी साठविणे व ते पुनर्वापर करणे बंधनकारक राहील.
९. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने वेळोवेळी निर्गमित केलेले परिपत्रक व अटी विकसकावर बंधनकारक राहतील.

प्रकल्पांची गुणवत्ता तपासणी

सदर प्रकल्पाचे बांधकाम झो.पु.प्रा.ने निश्चित केलेल्या मानकाप्रमाणे करणे विकसकावर बंधनकारक राहील. तसेच प्रकल्पाचे स्ट्रॉक्चरल स्टॅबिलिटी बांधकामात वापरण्यात येणा-या मालाची गुणवत्ता तसेच बांधकामाचा दर्जा याबाबत कसलीही तडजोड न करता बांधकाम करणेची सर्व जबाबदारी विकसकाची राहील.

